

# “पॅट”ची अनुभवसिद्ध प्रभावी आयुर्वेदिक औषधे

**आपोर्गॅब टॅब्लेट्स:** - आमांश,पोटांत गॅसेस व बद्धकोष्ठ.

**कॅल्सिपॅट - एफ टॅब्लेट्स:** - रक्तांतील लोहत्व वाढविते व हाडाना बळकटी देते.

**फ्लूमल टॅब्लेट्स:** - मलेरिया व फ्लू च्या तापामध्ये उपयोगी.

**हॅमोपॅट टॅब्लेट्स:** - रक्त शुद्ध करते व रक्तातील लोहाचे प्रमाण वाढविते.

**लॅक्सोपॅट (स्ट्रॉंग) टॅब्लेट्स:** - जुनाट व तीव्र बद्धकोष्ठामध्ये अत्यंत प्रभावी.

**मधुपॅट (रेग्युलर) टॅब्लेट्स:** - सौम्य मधुमेहामध्ये (प्रमेह) उपयोगी.

**मेदोपॅट टॅब्लेट्स:** - मेदोरोग व स्थौल्यामध्ये उपयोगी.

**मायोपॅट टॅब्लेट्स:** - हृदयविकारामध्ये उपयोगी.

**मस्फ्रोज टॅब्लेट्स:** - आमवात,सांधेदुखी यांवर उपयोगी .

**नव्हॉपॅट टॅब्लेट्स:** - बुद्धिमत्ता,स्मरणशक्ती व मानसिक सहनशक्ति यांचा दर्जा राखण्यासाठी.

**सेप्टीपॅट-२५० टॅब्लेट्स:** - प्राथमिक जंतु संसर्गामध्ये उपयोगी.

**सितोपॅट-एस टॅब्लेट्स:** - तीव्र व जुनाट खोकल्यासाठी,ब्रॉंकायटीस मध्ये उपयोगी.

**लॅक्टोपॅट टॅब्लेट्स:** - बाळंतपणामध्ये स्तन्यवर्धक व दुग्धवर्धक

**पायरोपॅट टॅब्लेट्स:** - अंगातील कडकी,बारीक ताप व शरिरांत मुरलेला ताप यांवर उपयोगी

**पॅट कफ टॅब्लेट्स:** - सर्दी, घशाची खवखव,खोकल्याची उबळ - ढास यामध्ये उपयोगी,

गायक,वक्ते,शिक्षक व फिरते विक्रेते यांना उपयोगी.

**युरोपॅट टॅब्लेट्स:** - मूत्रदाह,मूतखडा (मूत्राश्मरी) यामध्ये उपयोगी.

इ.स. १९७९ पासून आयुर्वेदाच्या सेवेत!



## पॅट फार्मास्युटिकल्स प्रा.लि.

यशोमंगल,जुन्या पोस्टाळबळ, डॉ.पटवर्धन रोड,

पनवेल (जि.संयगड)४१०२०६.

ग्राहक संपर्क क्रमांक:- ०२२ - २७४५६०३९

E mail : patpharmapvtltd@gmail.com

Website : www.patpharma.in



# मायोपॅट

टॅब्लेट्स

हृदय विकारांमध्ये

उपयोगी


रक्तदाब संतुलित

करण्यास मदत करते.

हृदयाची

कार्यशक्ती

वाढविते.



निरंतर निरामय आरोग्याचा महामंत्र :-

संतुलन व संवर्धन करा

रोगप्रतिकारशक्ती, सौंदर्य, बुद्धी, मनसंतुलन व शक्ती ।

“पॅट”ची औषधे देतील निरंतर निरामय आरोग्याची प्राप्ती ।।

# मायोपॅट टॅब्लेट्स

- **घटकद्रव्ये:** कज्जली, ताम्र भस्म, काकमाची, सर्पगंधा, हिरडा, बेहडा, आवळा, अर्जुन, पुनर्नवा, गोखरू.
- **रोगाची सामाजिक स्थिती:** वाढलेले ब्लड प्रेशर, मानसिक ताणतणाव हे आजकालचे परवलीचे शब्द झालेले आहेत. मनुष्याच्या मानसिक अथवा शारिरीक आरोग्यावर एखाद्या परिस्थितीचा पडलेला नकारात्मक प्रभाव म्हणजे ताण (स्ट्रेस) होय. या ताणाला सामोरे जाऊन त्याला खंबीरपणे तोंड देणे ही खरी तारेवरची कसरत आहे. नोकरीच्या ठिकाणचा ताण, खाजगी आयुष्यातील ताण यामुळे झोप न येणे, चिडचिडेपणा वाढणे, एकाग्रता कमी होणे, सारासार विचारशक्ती कमी होणे, निर्णय क्षमता घटणे, स्मरणशक्तीवर परिणाम होणे, मनात नकारात्मक विचार येणे, सतत एवाद्या गोष्टीची काळजी करणे, लहरीपणा, शीघ्र कोपी स्वभाव, हेकेखोरपणा वाढणे, सतत एवाद्या ओझ्याखाली दबल्यासारखे वाटणे, एकटेपणा, इतरांपासून वेगळे पडल्याची भावना प्रबळ होणे यासारखी मानसिक लक्षणे दिसायला सुरुवात होते. अशा परिस्थितीत केवळ मानसिकच त्रास होते असे नाही; शारिरीक समतोलसुद्धा बिघडतो व डोकेदुखी, भूक न लागणे, अपचन, अम्लपित्त, अंगदुखी, बद्धकोष्ठ, चक्कर येणे, मळमळ, छातीत दुखणे, पुरुषांमध्ये कामशक्तीचा न्हास होणे व स्त्रियांमध्ये मासिक पाळीच्या तक्रारी सुरू होतात. ताण अधिक असल्यास दारू, सिगरेटच्या आहारी जाण्याची प्रवृत्ती वाढते. शेवटी या सगळ्या घटकांचा हृदयावर परिणाम होतो. रक्तदाब वाढल्याने हृदयाला गरजेपेक्षा अधिक ताकदीने काम करावे लागते व सामान्य परिस्थितीत हृदयावर जेवढा ताण येतो त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने जास्त ताण येतो. हा ताण वाढत राहिल्यास त्याची शारिरीक व मानसिक अशी दोन्ही लक्षणे दिसतात. रक्तदाब (ब्लड प्रेशर) वाढल्याने हातापायाला मुंग्या येणे, चक्कर येणे, घाबरल्यासारखे होणे, थोडेही काम केले तरी थकवा येणे अशी लक्षणे दिसून येतात.
- **रोगाची माहिती:** मधुमेहाप्रमाणेच उच्च रक्तदाब (हाय ब्लड प्रेशर) हा आजारदेखील जगातील सगळ्यात जास्त बळी घेणारा आजार आहे. हे दोन्ही आजार एकमेकांच्या हातातहात घालूनच

अर्जुन व काकमाची (वनस्पती) व ताम्र भस्मामुळे हृदयाच्या मांसपेशींना बळ मिळते व उच्च रक्तदाबामुळे येणाऱ्या ताणाचा सामना करण्याची शक्ती हृदयाला मिळते. शिवाय यातील पुनर्नवा, गोखरू यांसारख्या द्रव्यांमुळे लघवीचे प्रमाण वाढून शरिरातील जास्तीच्या जलतत्वाचा निचरा

होते

न गरजेपेक्षा अधिक असल्यास सा.नालांशामुळे वाढणाऱ्या रक्तदाबाला वेळीच आळा घालता येतो. **मायोपॅट टॅब्लेट्सची डोस व कोर्स:** एपढय नफ्तार पोताल सपगया पो घटकद्रव्यामुळे शांत झोप लागते व मानसिक कारणांमुळे वाढणाऱ्या रक्तदाबावरही नियंत्रण मिळवता येते. हृदयरोग होण्यास कारणीभूत असणाऱ्या **आहार विहार व पथ्य:** अशा दोन्ही घटकांवर प्रभाव दाखवत असल्याने मायोपॅट टॅब्लेट्स अधिक **आहार विहार व पथ्य:** आरोग्यकारक ठरतात.



**पॅकिंग व उपलब्धी:**

१ ते २ टॅब्लेट्स जेवणानंतर कोमट पाण्यासह १-३ महिने

**मायोपॅट टॅब्लेट्सचे कार्य:**

